

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.
मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती (विशेष सभा)
कार्यपत्रिका क्रमांक - १
सभावृत्तांत

दिनांक - १८/११/२०२१

वेळ - सकाळी ११.३० वा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पहिली सभा (विशेष सभा) गुरुवार दिनांक १८/११/२०२१ रोजी सकाळी ११.३० वा. (शहर सुधारणा समितीची निवड प्रक्रिया संपलेनंतर) महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस **मा.डॉ.कुणाल खेमनार,(भा.प्र.से.)** अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका व खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.उत्तम प्रकाश केंदळे
२. मा.बाबर शर्मिला राजू

या शिवाय मा.उल्हास जगताप अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव, मा.गायकवाड - जनतासंपर्क अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

मा.पिठासीन अधिकारी तथा -
अतिरिक्त आयुक्त
पुणे महानगरपालिका

सन्मा.सदस्य, उपस्थित सर्व अधिकारी यांचे स्वागत करतो. आजच्या विशेष सभेत मा.क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समितीचे **सभापती** पदावर नेमणूक करणेचा विषय आहे. त्यासाठी मा.विभागीय आयुक्त यांनी सभेचा पिठासीन अधिकारी म्हणून माझी या ठिकाणी नेमणुक केलेली आहे.

मुक्त व निर्भयपणे मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या **सभापती** पदाची निवडणुक पार पाडण्यासाठी कामकाजाची लेखी नोंद घेण्याबरोबरच त्या कामकाजाची व्हिडिओ चित्रणाद्वारे देखील नोंद घेण्याची व्यवस्था ठेवणेत आलेली आहे.

मी नगरसचिव यांना सभेचे कामकाज सुरु करण्याचे आदेश देतो.

मा.नगरसचिव - मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती पदावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम ३० (३) नुसार नेमणूक करणे.

मुंबई प्रांतिक महानगरपालिका नियम २००७ मधील नियम क्रमांक ३(१) मधील तरतुदीनुसार मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती पदाकरीता नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दिलेल्या मुदतीत एका उमेदवाराचे एक नामनिर्देशन पत्र नगरसचिव यांचेकडे दाखल झालेले आहे .सदरचे नामनिर्देशनपत्र परिपूर्ण असून ते छाननी करणेकामी मा.पिठासीन अधिकारी यांचेकडे सुपुर्त करण्यात येत आहे.

मा.पिठासीन अधिकारी तथा -
अतिरिक्त आयुक्त,
पुणे महानगरपालिका,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभापती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती पदाकरीता एक नामनिर्देशनपत्र मुदतीत दाखल झाले आहे. त्यामध्ये उमेदवार त्यांचे सुचक, अनुमोदक यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

| अ.क्र. | उमेदवाराचे नांव | सुचकाचे नांव | अनुमोदकाचे नांव |
|--------|-------------------------|----------------------|-----------------------|
| ०१ | मा.उत्तम प्रकाश केंदळे. | मा.बाबर शर्मिला राजू | मा.सोनवणे शारदा हिरेन |

मा.सभापती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती या पदासाठी मुदतीत प्राप्त झालेल्या उपरोक्त एक नामनिर्देशन पत्राची छाननी करणेत आली असून सदर नामनिर्देशनपत्र परिपूर्ण आहे. त्यावर उमेदवाराचे नाव, पत्ता, प्रभाग क्रमांक नमुद आहे तसेच नामनिर्देशन पत्रावर उमेदवाराची स्वाक्षरी आहे. त्याचप्रमाणे नामनिर्देशन पत्रावर समितीच्या एका सदस्याने सुचक म्हणून स्वाक्षरी केली आहे आणि समितीच्या दुस-या सदस्याने अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे.सबब सदरचे नामनिर्देशनपत्र वैध असून स्विकृत करण्यात येत आहे.

त्यामध्ये मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती पदाची निवडणूक लढविणारे मा.उत्तम प्रकाश केंदळे हे एकच रितसर वैधपणे नामनिर्देशित उमेदवार आहेत.

- नामनिर्देशनपत्र माधारी घेणे -

उमेदवारास १५ मिनिटांच्या आत त्यांनी सही केलेली लेखी नोटीस मा.पिठासीन अधिकारी यांचेकडे देऊन त्यांची उमेदवारी मागे घेता येईल अशी नियमात तरतूद आहे. तथापि एकच वैधपणे नामनिर्देशित उमेदवार असल्याने उमेदवारी मागे घेण्या विषयी विचारणा करण्यात आली.

- उमेदवार निवडून आल्याची घोषणा -

एकच वैधपणे नामनिर्देशित उमेदवार असल्याने उमेदवारी मागे घेण्या विषयी विचारणा करण्यात आली असता उमेदवाराने उमेदवारी मागे घेतलेली नाही. सबब मा.सभापती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती पदाची निवडणूक लढविणारे **मा.उत्तम प्रकाश केंदळे** हे एकच रितसर वैधपणे नामनिर्देशित उमेदवार आहेत.

यास्तव **मा.उत्तम प्रकाश केंदळे** यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे **सभापती** पदावर रितसर वैधरित्या **बिनविरोध** निवड झाल्याचे मी डॉ.कुणाल खेमनार(भा.प्र.से) पिठासीन अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती (विशेष सभा) जाहीर करतो.

ठराव क्रमांक - १

दिनांक - १८/११/२०२१

विषय क्रमांक - १

विभाग - नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती **सभापती** पदासाठी मुदतीत दाखल झालेल्या व वैध ठरलेल्या एक नामनिर्देशन पत्रामधील मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती **सभापती** पदाची निवडणूक लढविणारे **मा.उत्तम प्रकाश केंदळे** हे एकच रितसर वैधपणे नामनिर्देशित उमेदवार असल्याने **मा उत्तम प्रकाश केंदळे** यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे **सभापती** पदावर रितसर वैधरित्या **बिनविरोध** निवड झाल्याचे जाहिर करणेत येत आहे.

सही/-

(**डॉ.कुणाल खेमनार**(भा.प्र.से.))

पिठासीन अधिकारी तथा
अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक
समिती (विशेष सभा)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/५३४/२०२१

दिनांक : १८/११/२०२१



(**उल्हास बबनराव जगताप**)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.